



November 15, 2024

To,

The General Manager, Listing Department, Bombay Stock Exchange Limited, P.J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001 Company code: 533333	The Manager, Listing & Compliance Department The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051 Company code: FCL
---	---

Subject: - Newspaper Publication of Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2024 under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(1)(b) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copy of newspaper publication of the Unaudited financial results (Standalone and Consolidated) of the Company Published in Financial Express and Mumbai Lakshadeep on November 15, 2024 for the quarter and half year ended 30th September, 2024.

The said information is available on the website of the company i.e. www.fineotex.com

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,
For FINEOTEX CHEMICAL LIMITED

Sanjay Tibrewala
Executive Director & CFO



Encl: As above

"Form No. INC-26"

[Pursuant to rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014]
 Advertisement to be published in the newspaper for change of Registered Office of the Company from one state to another

Before the Central Government, Western Region, Mumbai
 In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014
 AND IN THE MATTER OF
RBI LOGISTICS PRIVATE LIMITED CIN: U63011MH2014PTC28181
 Incorporated under the Companies Act, 1956 having registered office at "Lodha Supremus, Unit No. 702 A, 7th floor, Senapati Bapat Marg, Upper Worli, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400013"

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make an application to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the Annual General Meeting held on Friday, 27th September, 2024 to enable the company to change its Registered Office from the "State of Maharashtra" to the "State of Rajasthan".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the Registered Office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company with a copy of the applicant company at its Registered Office at the address mentioned below.

Registered office: "Lodha Supremus", Unit No. 702 A, 7th floor, Senapati Bapat Marg, Upper Worli, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400013".

For and on behalf of
RBI Logistics Private Limited
 Abhishek Singhvi (Managing Director) DIN: 00628457

Date: 15.11.2024
 Place: Mumbai

"Form No. INC-26"

[Pursuant to rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014]
 Advertisement to be published in the newspaper for change of Registered Office of the Company from one state to another

Before the Central Government, Western Region, Mumbai
 In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014
 AND IN THE MATTER OF
USHA MICRONS PRIVATE LIMITED CIN: U26940MH1978PTC203955
 Incorporated under the Companies Act, 1956 having registered office at "Lodha Supremus, Unit No. 702 A, 7th floor, Senapati Bapat Marg, Upper Worli, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400013"

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make an application to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the Annual General Meeting held on Friday, 27th September, 2024 to enable the company to change its Registered Office from the "State of Maharashtra" to the "State of Rajasthan".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the Registered Office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company with a copy of the applicant company at its Registered Office at the address mentioned below.

Registered office: "Lodha Supremus", Unit No. 702 A, 7th floor, Senapati Bapat Marg, Upper Worli, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400013".

For and on behalf of
Usha Microns Private Limited
 Abhishek Singhvi (Managing Director) DIN: 00628457

Date: 15.11.2024
 Place: Mumbai

केनरा बैंक Canara Bank
 A GOVT. OF INDIA UNDERTAKING

सिस्टिक सिंडिकेट सिस्टिक Syndicate

STRESSED ASSET MANAGEMENT BRANCH - Circle Office Building, 8th Floor, 'B' Wing, C-14, G-Block Bandra-Kurla Complex, Bandra East, Mumbai-400 051 • Tel. No. +91 22-2269 238782, 8744, 8771 • E-mail: cb5555@canarabank.com

CORRIGENDUM

With refer to the "Sale Notice" Borrower / M/s. Textrade International Ltd. published in this newspaper on Tuesday, 12.11.2024, in this advt. Please Consider the following changes as "The service provider M/s. PSB Alliance Pvt. Ltd., Contact No. 91-022-6902 9800, 82912 20220, Email : support@ebkay@psballiance.com or Email : avp.projectmanager2@psballiance.com, website : https://ebkay.in/," INSTEAD OF The service provider M/s. C1 India Pvt. Ltd, www.bankeaction.com, Udhog Vihar, Phase-2, Gulf Petrochem Building, Bldg. No. 301, Gurgaon, Haryana-122015 (Contact No. +91-1244302000 / 20 / 21 / 22 / 23 / 24. Mr. Bhavik Pandya, Mob. No. 8866682937, Email : maharashtra@c1india.com, or E-mail : support@bankeactions.com)." Other Term and Condition will be the same.

Date : 13.11.2024 Authorised Officer,
 Place : Mumbai Canara Bank, Stressed Asset Management Branch Mumbai

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that Following Share Certificate (S) of **LARSEN & TOUBRO LIMITED**, Registered Office L & T House, Ballard Estate, Narottam Morarjee Marg, Mumbai, Maharashtra 400001. Having registered office Name(s) of the following Shareholder (s) has/have been lost by the Registered Holder (s).

Folio No.	Name of Shareholder	Certificates Nos.	Distinctive Nos.	No. of Shares
K76632	1:- K K KUMAR 2:- GAURI BALAN	159322	9399972-9400021	50
		290828	146154369-146154418	50
		401338	583528888-583528987	100
		487281	623429891-623429990	100
		1351121	1395206765-1395206914	150
TOTAL				450

The public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the company or its Registrar and Transfer Agents KFIN TECHNOLOGIES LIMITED, Selenium Tower-B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, HYDERABAD-500032. Within 15 Days, of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Place: Mumbai
 Date: 15/11/2024

Name of Applicant:
K K KUMAR AND GAURI BALAN.

FORM NO. URC - 2
 Advertisement giving notice about registration under Part-1 of Chapter XXI of the Act [Pursuant to Section 374(b) of the Companies Act, 2013 and the rules 4(1) of the Companies (Authorized to Register) Rule, 2014

1. Notice is hereby given that in pursuance of sub section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is processed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar of Companies Mumbai that JSM COMPOSITES LLP may be registered under Part 1 of Chapter XXI of the Companies Act, 2013, as a company limited by share.

2. The principal object of the company are as follows:-

- To develop lightweight products and components for the UAV industry.
- To carry on in India or elsewhere the business as designers, researchers, developers, manufacturers, buyers, assemblers, modifiers, installers, reconditioners, sellers, hirers, sublessors, market makers, dismantlers, repairers, operators, exporters, importers, distributors, and to act as an agent, broker, adatia, consignee, indenting agent, C&F agent, representative, correspondent, franchisers, stockist, supplier, vendor, transporter, collaborator, export house or otherwise to deal in all its branches in automatic, semiautomatic, manual or other types of tools, tacksies, instruments, apparatus, systems & equipments, including lathes, turret-lathes, capstan lathes, engine lathes, drills, drilling machines, gashing machines, planing machines, milling machines, grinding machines, slotting machines, broaching machines, lapping machines, weighting machines, wrapping machines, filtration equipments, franking machines, hydraulic machines and pneumatic machines, punching machines and other allied goods, whether used for special operations or for general operations, and whether operated from human, electrical, magnetic, electromagnetic, chemical, electrochemical, photochemical, solar, tidal wind, nuclear, thermal, thermoelectric or other forms of energy and their parts, products, assemblies, components, instruments, raw materials, display units, control devices, elements, gadgets, circuits, micro circuits, used in machine tools including boulders, bars, slices, rounds, wafers, sheets, clips, micro clips, powders, fluids, gases, solids which may be polished, processed, coated, fused, diffused, or otherwise treated and to do all incidental acts and things necessary for the attainment of the above said objects.
- Any other business and other ancillary business which will be according to Indian Laws, connected to these businesses will be carried accordingly.

3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at Plot No 2, Flat 0701, Floor 7, B Wing, B Sector 19 Mahavir Amrut CHSL, Palm Beach Rd, Full, Stop Mall, Mumbai City, Sanpada Navi Mumbai, Maharashtra, India, 400705.

4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot no. 6, 7, 8, sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin code- 122050, within twenty-one days from the publication of this notice, with a copy to the company at its registered office.

FOR AND ON BEHALF OF
JSM COMPOSITES LLP

SD/- **Juhi Gupta** SD/- **Mithlesh Kumari Gupta**
 (Designated Partner) (Designated Partner)
 DPIN: 09208683 DPIN: 09206551

Place: Maharashtra
 Date: 14/11/2024

Tuni Textile Mills Limited
 Regd. Office : Suite 267, Bldg. 5B, 2nd Floor, Mittal Industrial Estate, Andheri Kurla Road, Andheri (E), Mumbai 400 059. CIN : L17120MH1987PLC043996
 Email : info@tunitextiles.com, Web : www.tunitextiles.com
 Statement of Un-Audited Financial Results for the Quarter & Half Year ended 30th Sept 2024

Sl. No.	PARTICULARS	Quarter ended 30th Sept 2024	Quarter ended 30th Sept 2023	Half Year ended 30th Sept 2024	Year Ended 31st March 2024
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	1,651.86	1,079.60	3,951.62	5,664.40
2	Net Profit / (Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items	16.85	5.75	32.37	44.51
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	16.85	5.75	32.37	43.00
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	14.95	6.42	26.65	32.11
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	13.77	6.94	24.29	36.82
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	1,306.31	1,306.31	1,306.31	1,306.31
7	Other Equity	-	-	42.80	18.51
8	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of Rs. 1/- each (for continuing and discontinued operations)	-	-	-	-
(i)	a) Basic	0.01	0.00	0.02	0.02
	b) Diluted	0.01	0.00	0.02	0.02

Note:
 1. The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the quarter ended 30th Sept 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the quarter ended 30th Sept 2024 is available on the Company website "www.tunitextiles.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.

For Tuni Textile Mills Limited
 Sd/-
 Narendra Kr. Sureka
 Managing Director

Place: Mumbai
 Date : November 13, 2024

QUANTUM DIGITAL VISION (INDIA) LIMITED
 CIN:L35999MH1980PLC304763
 416, HUBTOWN SOLARIS, N. S. PHADKE ROAD, OPP. TELLI GALLI, ANDHERI (EAST), MUMBAI - 400069, IN

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER 2024

Sl. No.	Particulars	Current Quarter ending 30-09-24	Corresponding 3 months ended in the previous year 30-09-23	Previous Year ending 31-03-24
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	-	-	3.20
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	10.95	(35.46)	288.14
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10.95	(35.46)	288.14
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	12.12	(35.46)	286.01
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	12.12	(35.46)	286.01
6	Equity Share Capital	30.35	30.35	30.35
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	(1,107.40)
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	-	-	-
	1) Basic:	0.04	(1.17)	9.42
	2) Diluted:	0.04	(1.17)	9.42

NOTES:
 a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity (www.qdvl.in)
 b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

For QUANTUM DIGITAL VISION (INDIA) LIMITED
 Sd/-
 HIMALAY PANNALAL DASSANI
 MANAGING DIRECTOR
 DIN : 00622736

DATE : 14.11.2024
 PLACE : MUMBAI

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra
 A GOVT. OF INDIA UNDERTAKING

Zonal Office CIDCO Old Admin Building, P-17 Sector-1 Vashi, Navi Mumbai - 400703.

PUBLIC NOTICE

Branch Code	Branch Name & Address	Locker Alc No.	Locker No.	Name of Locker Holder
178	Jambhulpada Branch, Ram Krishna Sadan, A1 Post Jambhulpada, Tal. Sughadga, Dist. Raigad MH-410205.	1001545946	LOC-4	Nitin Laxman Patil
1478	Kamotha Branch, Near Shridhivayak CHS, Shop No. 13 to 16 Sector 10, Kamotha Navi Mumbai Raigad District, Pincode-410209.	3000323804	LOC-B	Sachin Sarjerao Patil
890	Thane CBD Belapur Branch, 4144, Sector 1 Shopping Center, Sector 1, CBD Belapur, Navi Mumbai-400614.	1001903606	LOC-A-108	Sanjay Rao
890	Thane CBD Belapur Branch, 4144, Sector 1 Shopping Center, Sector 1, CBD Belapur, Navi Mumbai-400614.	1002174284	LOC-A-155	Shravani Sachin Jadhav

Whereas the above-mentioned Locker holders have committed default in payment of locker fees and contact to the branch despite various notices given by the bank on the registered address with it. You are therefore called upon to contact the branch within 90 days from the date of this notice and repay the due of the bank immediately.

Whereas, you have not cleared the dues and despite diligent and repeated follow up for recovery of dues you are still in default. Consequently, all your rights over the hired locker stands forfeited and Bank was entitled for repossession of the locker allotted to you.

Whereas, in exercise of said right of repossession Bank took possession of your said locker and decided to break open the same at your cost and consequences on 15th February, 2025 (date 90 days from the date of publication of notice) at 11.30 am (time)

Place : Mumbai
 Date : 14.11.2024

Sd/-
 Authorised Officer,
 Bank of Maharashtra

CORRIGENDUM

In the result of RRIL Limited published on 14.11.2024, figure mentioned in consolidated column 30.09.2023 shall be read as 2771.11, 165.77, 124.46, 0.10 instead of 4835.3, 340.82, 270.55, 0.22 The error occurred inadvertently is regretted.

BALGOPAL COMMERCIAL LIMITED
 CIN: L51109MH1982PLC368610
 Flat No. B-002, Dreamax Vega, Upadhyay Compound, Pump House, Jijamata Road, Andheri (East) Mumbai-400093

EXTRACT OF THE STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF-YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2024 (Amt in 000')

Particulars	Standalone						Consolidated					
	Quarter ended 30-09-2024	Quarter ended 30-06-2024	Quarter ended 30-06-2023	Half-year Ended 30-09-2024	Half-year Ended 30-09-2023	Year Ended 31-03-24	Quarter Ended 30-09-2024	Quarter Ended 30-06-2024	Quarter Ended 30-06-2023	Half-year Ended 30-09-2024	Half-year Ended 30-09-2023	Year Ended 31-03-24
	unaudited	unaudited	unaudited	unaudited	unaudited	Audited	unaudited	unaudited	unaudited	unaudited	unaudited	Audited
Total income from operations (net)	82,653.82	47,390.01	87,794.19	1,30,043.83	1,18,557.28	2,88,371.38	82,653.82	-	-	1,30,043.83	-	-
Net Profit/ (Loss) for the period before Tax, Exceptional and Extraordinary items	80,159.20	45,199.03	41,475.46	1,25,358.23	62,434.65	1,41,463.86	80,074.27	-	-	1,25,273.30	-	-
Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and Extraordinary items)	80,159.20	45,199.03	41,475.46	1,25,358.23	62,434.65	1,41,463.86	80,074.27	-	-	1,25,273.30	-	-
Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and Extraordinary items)	71,029.70	38,779.35	41,135.30	1,09,809.06	57,187.66	1,31,663.24	70,944.78	-	-	1,09,724.13	-	-
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)	71,029.70	38,779.35	41,135.30	1,09,809.06	57,187.66	1,31,663.24	70,944.78	-	-	1,09,724.13	-	-
Equity Share Capital (Face value Rs 10)	1,65,100.00	1,65,100.00	1,65,100.00	1,65,100.00	1,65,100.00	1,65,100.00	1,65,100.00	-	-	1,65,100.00	-	-
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the balance sheet of previous year)	-	-	-	-	-	1,20,663.66	-	-	-	-	-	-
Earning Per Share in Rs (of Rs. 10/-each) (for continuing and discontinued operations) (not annualised)	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Basic	4.30	2.35	2.49	6.65	3.46	7.97	4.30	-	-	6.65	-	-
Diluted	4.30	2.35	2.49	6.65	3.46	7.97	4.30	-	-	6.65	-	-

Note:
 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website www.bcomcommercial.org and on the website of BSE.
 2. The above results have been reviewed by the audit committee and thereafter were approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 13th November, 2024.
 3. The Company did not have a subsidiary till 30th June, 2024 and accordingly the consolidation for Quarterly and previous year figures till 30th June, 2024 are not applicable. The Subsidiary was acquired by the Company on 09th August, 2024 and accordingly the values for the quarter and half year ended 30th September, 2024 represent the consolidated financial results.

FOR BALGOPAL COMMERCIAL LIMITED
 Sd/-
 Vijay Lalprasad Yadav
 Managing Director
 Din 02904370

Place: Mumbai
 Date: 13/11/2024

Keshav SHRI KESHAV CEMENTS AND INFRA LIMITED
CEMENT Registered Office : "Jyoti Tower", 215/2, Karbhar Street, 6th Cross, Nazar Camp, M. Vadgaon, Belagavi - 590 005. Ph.: 0831 - 2483510, 2484412, 2484427; Fax: 0831 - 2484421
 CIN NO. L26941KA1993PLC014104, Email: info@keshavcement.com, Website : www.keshavcement.com

EXTRACT OF THE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2024

(In Lakhs except per share data)

Sl. No.	Particular	Quarter Ended 30.09.2024 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2024 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2023 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2024 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2023 (Unaudited)	Year Ended 31.03.2024 (Audited)
1	Total income from operations	2,536.18	3,123.58	2,576.23	5,659.76	5,750.07	12,898.82
2	Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional and / extraordinary items)	(340.78)	190.56	51.91	(150.22)	352.04	1,254.82
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional / extraordinary items)	(340.78)	190.56	51.91	(150.22)	352.04	1,012.25
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional / extraordinary items)	(418.36)	178.33	7.35	(240.03)	274.69	912.51
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit / (loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	(418.42)	178.09	7.40	(240.33)	275.07	907.63
6	Paid up Equity Share Capital (Face Value - Rs. 10/- per share)	1,751.28	1,751.28	1,548.78	1,751.28	1,548.78	1,751.28
7	Earning Per Share Basic:	-2.39	1.02	0.05	-1.37	1.84	5.84
	Diluted:	-2.39	1.02	0.05	-1.37	1.84	5.84

Notes:
 1. Dispatches in H1FY24 increased by 9% but the net realisation of cement decreased by over 10% compared to H1FY23 on account of sluggish cement demand witnessed nationally.
 2. SKCIL commissioned an additional 3MWp taking the total capacity to 40MWp in Aug 2024.
 3. The Audit Committee has reviewed the results and Board of Directors have approved the above results in its release at the meeting held on 14/11/2024.
 4. The company has been consuming coal in the process of production of cement. The company pays GST Compensation Cess on the purchase of coal. This GST Compensation Cess is accumulated over the years, amounting to Rs. 242.57 Lakhs. The same has been charged off to statement of Profit & Loss of March, 2024 as the company estimates that it may not be recoverable in the near future.

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website.

Place: Belagavi
 Date: 14.11.2024

For SHRI KESHAV CEMENTS AND INFRA LIMITED
 Sd/-
 VILAS KATWA
 Managing Director
 DIN: 00206015

FCL FINEOTEX CHEMICAL LIMITED
 CIN : L24100MH2004PLC144295
 Regd. Office: 42 /43 Manorama Chambers, S V Road, Bandra (West), Mumbai 400050. Tel.No. 022-26559174-77, Fax:-022-26559178

↑ Standalone Operational EBITDA Q2 increased by 13.48 % ↑ Standalone PAT from Operation Q2 increased by 43.94 % ↑ Consolidated PAT from Operation Q2 increased by 9.90 %

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024 (₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter ended 30.09.2024	Quarter ended 30.09.2023	Quarter ended 30.06.2024	Half Year ended 30.09.2024	Quarter ended 30.09.2024	Quarter ended 30.09.2023	Quarter ended 30.06.2024	Half Year ended 30.09.2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations	11,535.97	10,442.02	10,660.94	22,196.90	14,572.73	14,526.81	14,190.06	28,762.79
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary Items)	3,892.70	3,427.94	2,864.37	6,757.09	4,070.49	4,035.32	3,763.39	7,833.88
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and Extraordinary Items)	3,892.70	3,427.94	2,864.37	6,757.09	4,070.49	4,035.32	3,763.39	7,833.

Table with 4 columns: तिमाही, संपलेली तिमाही, संपलेले अर्धवार, संपलेली तिमाही. Includes financial data for Hilti India Limited.

परिशिष्ट-४ (नियम ८(१)) ताबा सूचना (स्थायर मालमत्तेकरिता) DCB BANK. Includes details about the bank and the company's financials.

Table with 4 columns: तिमाही, संपलेली तिमाही, संपलेले अर्धवार, संपलेली तिमाही. Includes financial data for India Home Loan Limited.

Table with 4 columns: तिमाही, संपलेली तिमाही, संपलेले अर्धवार, संपलेली तिमाही. Includes financial data for Hilti India Limited.

Table with 4 columns: तिमाही, संपलेली तिमाही, संपलेले अर्धवार, संपलेली तिमाही. Includes financial data for Hilti India Limited.

Table with 4 columns: तिमाही, संपलेली तिमाही, संपलेले अर्धवार, संपलेली तिमाही. Includes financial data for Hilti India Limited.

Table with 4 columns: तिमाही, संपलेली तिमाही, संपलेले अर्धवार, संपलेली तिमाही. Includes financial data for Hilti India Limited.

Table with 4 columns: तिमाही, संपलेली तिमाही, संपलेले अर्धवार, संपलेली तिमाही. Includes financial data for Hilti India Limited.

Table with 4 columns: तिमाही, संपलेली तिमाही, संपलेले अर्धवार, संपलेली तिमाही. Includes financial data for Hilti India Limited.

Table with 4 columns: तिमाही, संपलेली तिमाही, संपलेले अर्धवार, संपलेली तिमाही. Includes financial data for Hilti India Limited.

MAN Industries (India) Ltd. the line pipe people. Includes details about the company and its financials.

Table with 4 columns: तिमाही, संपलेली तिमाही, संपलेले अर्धवार, संपलेली तिमाही. Includes financial data for Hilti India Limited.

Table with 4 columns: तिमाही, संपलेली तिमाही, संपलेले अर्धवार, संपलेली तिमाही. Includes financial data for Hilti India Limited.

Table with 4 columns: तिमाही, संपलेली तिमाही, संपलेले अर्धवार, संपलेली तिमाही. Includes financial data for Hilti India Limited.

Table with 4 columns: तिमाही, संपलेली तिमाही, संपलेले अर्धवार, संपलेली तिमाही. Includes financial data for Hilti India Limited.

FCL फाईनोटेक्स केमिकल लिमिटेड. Includes details about the company and its financials.

Table with 4 columns: तिमाही, संपलेली तिमाही, संपलेले अर्धवार, संपलेली तिमाही. Includes financial data for Hilti India Limited.

Table with 4 columns: तिमाही, संपलेली तिमाही, संपलेले अर्धवार, संपलेली तिमाही. Includes financial data for Hilti India Limited.